

l by de
uation
ROI (C
khs
vised
75%
00%
00%
25%
25%
50%

HFL/HR/390

मिरा भाईंदर महानगरपालिका

मुख्य कार्यालय, भाईंदर (प.),

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, ता. जि. ठाणे - ४०१ १०१.



जा. क्र. मि.भा./मनपा/नर/-३५६५-_/२०१०-११

दिनांक :- ३१/१२/२०१०

प्रति,

जमीन/जागाभालक - मे.निलकमल रिजल्टर्स (सर्व्हेंस) प्रा.लि., गेटावन पेव्हील प्रा.लि., अब्दुल वहीद नासीर अहमद व इतर

अधिकार पत्रधारक - मे. निलकमल रिजल्टर्स (सर्व्हेंस) प्रा.लि.

द्वारा - वास्तुविशारद - मे. अविनाश फ्लाॅरे अॅन्ड असो.

विषय :- मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोठे - महाजनवाडी, सि.क्र. ४५०९ ते ४५१३, ४५१७, ४५४०, ४५४६, ४५०२ ते ४५०५, ४६०४, ४६०९, ४६१०, ४६११, ४६२३, ४६२९, ४६३३, ४६३८, ४७०३ ते ४७२९, ४७२४ ते ४७२७, स.क्र. ९५/१० ते १२, ९५/१६, ९५, १०/१९, १०/२९, १०/५९ (सि.क्र. ४६३८, ४६३९, ४६४०, ४६४६, ४६५६, ४६५८, ४६५९, ४७०४ ते ४७०७, ४७३१, ४७३२, स.क्र. ९४/९, ९४/३, २६०९, सि.क्र. ४३६३, ४४५५, ४४५६, ४३६३, ४४५६, ४६१८, ४६१८, ४६१९, ४५१६, ४५१८, ४५१९, ४५२०, ४५२१, ४७००९ ५४/९, ९४/४ या जागेत निवृत्तित बांधकामात बांधकाम प्रारंभ पाठवण्याबाबत.

संदर्भ :- १) आपणा दि. ०६/१०/२०१० चा अर्ज.

- २) मे. सहाय्य प्राधिकारी नागरी संकुल ठाणे बांधकाम आदेश क्र. व.एल.सी./टी.ए/टी.ने.४/एल.आर-मिरा-३०९, दि.२२/०३/०६ची भंगुरी व औद्योगिक संचालक बांधकाम व.एल.सी./मी-२०/एएमसी/आसी/जेजेजी/१५५६, दि.२२/०३/२७७९ व व.एल.सी./टिए/टी.ने.४/मिरा/एलआर-३०९, दि.०२/०३/०६, व.एल.सी./टिए/टी.ने.४/मिरा/एलआर-३२०, दि.२२/०८/२००७ चे आदेश.
- ३) मा. निवृत्तिकायारी ठाणे बांधकाम अग्रुपिक परवानगी आदेश क्र. सीसी/एनपी/२२२ दि.०६/०५/२१६०, महासूल/के-१/एल.ए.पी/एल.आर-१७३/२००३-०४, दि.०७/१२/२००४, व महासूल के-१/एल.ए.पी/एल.आर-१८/२००६-०९, दि.०६/०५/२००८.
- ४) कामगार आवक, महाराष्ट्र राज्य, मुंबई बांधकाम प्र.क्र. काआ/नाहप्र/प्र.क्र.२१६/२००६/कार्यालय-२२, दि.२३/०३/२००६.
- ५) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मिभा/मनपा/अग्नि/२०३/०९-०७, दि.१०/१०/०९
- ६) या कार्यालयाचे पत्र क्र. मिभा/मनपा/नर/२२६३/२००६-०७, दि.२०/१०/२००६ व मिभा/मनपा/नर/८५३/२००७-०६, दि.०६/०६/२००७ अन्वये बांधकाम परवानगी पत्र क्र. मिभा/मनपा/नर/३०३८/२००६-०९, दि.०६/१२/२००६ अन्वये बांधकाम परवानगी (शीपिंग मालव्या मर्यादित), मिभा/मनपा/२८०४/०९-१०, दि.१३/१२/२००९ अन्वये ररिव्हास व शांतिगज्य वापराकरिता सुवारीत बांधकाम परवानगी.
- ७) मे. कामगार आवक महाराष्ट्र राज्य मुंबई बांधकाम प्र.क्र. काआ/जे.से./नाह२/२००४/कार्यालय/२९, दि.१८/१२/२००४.
- ८) मा. उद्योग उपसंचालक (बाजक्या) बांधकाम प्र.क्र. व.एल.सी./सिकिर्ण/२००६/सी.२६९२४, दि.२९/१२/२००४.
- ९) मा. उपायुक्त (अग्निशमन दल) बांधकाम दि.१४/०९/२००४ चे पत्र.
- १०) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पत्र क्र. HAI/CM/Ghodbunder/F-11/1163A, dt.10/04/2006.
- ११) मा. निवृत्तिकायारी ठाणे बांधकाम प्र.क्र. गृह/क-२/टी-१/वि.गु.ना.ह.दा./सिआर-०४/०४, दि.२३/०५/२००५.
- १२) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मिभा/मनपा/अग्नि/२२/०३-०६, दि.०३/०५/२००७ व मनपा/अग्नि/२२४/०९-१०, दि.२२/०९/०९ अन्वये नाहरकत दाखला.
- १३) पर्यावरण विभागाकडील पत्र क्र. 21-368/06-1A-HI/Govt. of India, दि.२६/१२/२००६ अन्वयेचा नाहरकत दाखला.
- १४) भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण बांधकाम प्र.क्र. NHAI/CMP/Ghodbunder /13-NOC/4277, दि.१३/१२/२००७.
- १५) मा. ज्ञानदाकडील आदेश क्र. मुंबई/टिपीएम-२००७/१७७/प्र.क्र.७३/०८/नवि-१२, दि.२९/०६/०८
- १६) अग्निशमन विभागाकडील पत्र क्र. मनपा/अग्नि/५८/२०१०-१२, दि.१४/०९/२०१० अन्वये नाहरकत दाखला.
- १७) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण बांधकाम प्र.क्र. MMRDA/RHS-34/09/316/दि.२९/१०/२००९ अन्वये नाहरकत दाखला.

:- सुधारीत बांधकाम प्रारंभपत्र :- (सुधारीत नकाशे मंजूरीसह)

महाराष्ट्र प्रादेशिक व नगरपालिका अधिनियम १९६६ च्या कलम ४४, ४५ अन्वये व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ चे कलम २५३ ते २६९ विकासा कार्य करण्यासाठी / बांधकाम प्रारंभपात्र मिळवण्यासाठी आपण दि.नेली येजे वुलार मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील मोठे - महाजनवाडी सि.क्र.ने.सर्वे क्र./दिवसा क्र. उरील प्रयोग या जागेतील ररिव्हास, इमारतीचे बांधकाम नकाशास छत्रपती शिवाजी व शांतीचे अनुपालन आपणाकडून होण्याच्या अप्रीत राहून हो भंगुरी दण्यात येत आहे.


- १) सदर भूखंडाचा वापर फक्त बांधकाम नकाशात दर्शविलेल्या ररिव्हास + शांतिगज्य वापरासाठीच करण्याचा आहे.
- २) सदरच्या बांधकाम परवानगीने आपणस आपल्या हक्कात नसलेल्या जागेवर कोणतेही बांधकाम करता येणार नाही.



मंजूर नकाशाप्रमाणे जागेवर प्रत्यक्ष मोजणी करून घेणेची आहे व त्यांची तालुका निरीक्षक भूमि अभिलेख ठाणे यांनी प्रमाणीत केलेली नकाशाची प्रत या कार्यालयाच्या अभिलेखात दोन प्रतीमध्ये पाठविणेची आहे व त्यास मंजूरी देणे आवश्यक आहे.

- ४) सदर भूखंडाची उपविभागीय महानगरपालिकेच्या पूर्वपरवानगीशिवाय करता येणारी नाही. तसेच मंजूर रेखांकनातील इमारती विकसीत करण्यासाठी इतर/दुस-या विकासकास अधिकार दिल्यास / विकासासाठी प्रधिकृत केल्यास दुय्यम / दुस-या विकासकाने मंजूर बांधकाम नकाशे व चटई क्षेत्राचे व परवानगीत नमूद अटी व शर्तीचे उल्लंघन केल्यास/पालन न केल्यास या सर्व कृतीस मुळ विकासक व वास्तुविशारद जबाबदार राहिल.
- ५) या जागेच्या आजुबाजुला जे पुढील नकाशे मंजूर झाले आहेत त्याचे रस्ते हे सदर नकाशातील रस्त्याशी प्रत्यक्ष मोजणीचे व सिमांकनाचे वेळी सुसंगत जुळणे आवश्यक आहे. तसेच या जागेवरील प्रस्तावीत होणा-या बांधकामास रस्ते संलग्नित ठेवणे व सार्वजनिक वापरासाठी खुले ठेवणेची जबाबदारी विकासक/ वास्तुविशारद / धारक यांची राहिल. रस्त्याबाबत व वापराबाबत आपली / धारकाची कोणतीही हरकत असणार नाही.
- ६) नागरी जमीन धारणा कायदा १९७६ चे तरतुदीना व महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम च्या तरतुदीस कोणत्याही प्रकारची बाधा येता कामा नये व या दोन्ही कायदयान्वये पारीत झालेल्या व यापुढे वेळोवेळी होणा-या सर्व आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी विकासक व वास्तुविशारद इतर धारक यांची राहिल.
- ७) रेखांकनात /बांधकाम नकाशात इमारतीचे समोर दर्शविण्यात / प्रस्तावीत करण्यात आलेली सामासिक अंतराची जागा ही सार्वजनिक असून महानगरपालिकेच्या मालकीची राहिल व या जागेचा वापर सार्वजनिक रस्त्यासाठी /रस्ता स्वीकरणासाठी करण्यात येईल. याबाबत अर्जदार व विकासक व इतर धारकांचा कोणताही कायदेशीर हक्क असणार नाही.
- ८) मालकी हक्काबाबतचा वाद उत्पन्न झाल्यास त्यास अर्जदार, विकासक, वास्तुविशारद, धारक व संबंधीत व्यक्ती जबाबदार राहिल. तसेच वरील जागेस पोच मार्ग उपलब्ध असल्याची व जागेच्या हद्दी जागेवर प्रत्यक्षपणे जुळविण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, वास्तुविशारद यांची राहिल. यामध्ये तफावत निर्माण झाल्यास सुधारीत मंजूरी घेणे क्रमप्राप्त आहे.
- ९) मंजूर रेखांकनातील रस्ते, ड्रेनेज, गटारे व खुली जागा (आर.जी.) अर्जदाराने / विकासकाने महानगरपालिकेच्या नियमाप्रमाणे पूर्ण करून सुविधा सार्वजनिक वापरासाठी कायम स्वस्मी खुली ठेवणे बंधनकारक राहिल.
- १०) मंजूर रेखांकनातील इमारतीचे नियमावलीनुसार जोत्याचे प्रमाणपत्र प्राप्त केल्याशिवाय उर्वरित बांधकाम करण्यात येऊ नये.
- ११) इमारतीस उदवाहन, अग्निशामक तरतुद, पाण्याची जमिनीवरील व इमारतीवरील अशा दोन टाक्या, दोन इलेक्ट्रीक पंपसेट सह तरतुद केलेली असली पाहिजे.
- १२) महानगरपालिका आपणांस बांधकामासाठी व पिण्यासाठी व इतर कारणासाठी पाणी पुरवठा करण्याची हमी घेत नाही. याबाबतची सर्व जबाबदारी विकासक/धारक यांची राहिल. तसेच सांडपाण्याची सोय व मेलविसर्जनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी विकासकाची/ धारकाची राहिल.

...२...



13 C.C. (10/11) Legal

गणपत नगर ३५६५/२०१०-११ दि. ३१/१२/२०१०


- १३) अर्जदाराने स.नं., हि.नं., मौजे, महानगरपालिका मंजूरी, विल्डरचे नांव, बाकिटेकचे नांव, अकृषिक मंजूरी व इतर मंजूरींचा तपशील दर्शविणारा फलक प्रत्यक्ष जागेवर लावण्यात आल्यानंतरच इतर विकास कामास सुरुवात करणे बंधनकारक राहिल. तसेच मंजूरीचे मुळ कागदपत्र तपासणीसाठी/निरीक्षणासाठी जागेवर सर्व कालावधीसाठी उपलब्ध करून ठेवणे ही वास्तुविशारद व विकासक यांची संयुक्त जबाबदारी आहे. अशी कागदपत्रे जागेवर प्राप्त न झाल्यास तातडीने काम बंद करण्यात येईल.
- १४) मंजूर रेखांकनातील इमारतीचे बांधकाम करण्यापूर्वी मातीची चाचणी (Soil Test) घेऊन व बांधकामाची जागा भूकंप प्रवण क्षेत्राचे अनुषंगाने सर्व तांत्रिक बाबी विचारात घेऊन (Specifically earthquake of highest intensity in seismic zone should be considered) आर.सी.सी. डिझाईन तयार करून संबंधीत सक्षम अधिका-यांची मंजूरी घेणे. तसेच इमारतीचे आयुष्यमान, वापर, बांधकाम चालू साहित्याचा दर्जा व गुणवत्ता व अग्नि क्षमण व्यवस्था याबाबत नॅशनल बिल्डींग कोड प्रमाणे तरतुदी करून कार्यान्वीत करणे तसेच बांधकाम चालू असतांना तांत्रिक व अंतांत्रिक कार्यवाही पूर्ण करून त्याची पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, विकासक, स्ट्रक्चरल अभियंता, वास्तुविशारद, बांधकाम पर्यवेक्षक, धारक संयुक्तपणे राहिल.
- १५) रेखांकनातील जागेत विद्यमान झाडे असल्यास तोडण्यासाठी महानगरपालिकेची व इतर विभागांची पूर्व मंजूरी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच खुल्या जागेत वृक्षारोपण करण्यात यावे.
- १६) मंजूर बांधकाम नकाशे व जागेवरील बांधकाम यामध्ये तफावत असल्यास नियमावलीनुसार त्वरीत सुधारीत बांधकाम नकाशांना मंजूरी घेणे बंधनकारक आहे अन्यथा हे बांधकाम मंजूर विकास नियंत्रण नियमावलीनुसार अनधिकृत ठरते त्यानुसार उक्त अनधिकृत बांधकाम तोडण्याची कार्यवाही करण्यात येईल.
- १७) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणी ठेवता येणार नाही. याबाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविलेले दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- १८) इमारतीचे बांधकामाबाबत व पुर्णत्वाबाबत नियमावलीतील बाब क्रं.४३ ते ४६ ची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची संपूर्ण जबाबदारी विकासक, वास्तुविशारद, स्ट्रक्चरल अभियंता, बांधकाम पर्यवेक्षक व धारक यांची राहिल.
- १९) महानगरपालिकेने मंजूर केलेले बांधकाम नकाशे व बांधकाम प्रारंभ पत्र रद्द करण्याची कार्यवाही खालील बाबतीत करण्यात येईल व मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम १९४९ व महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या तरतुदीनुसार संबंधिताविरुद्ध विहित कार्यवाही करण्यात येईल.
- १) मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे बांधकाम न केल्यास.
- २) मंजूर बांधकाम नकाशे व प्रारंभ पत्रातील नमुद सर्व अटी व शर्तीचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यास.
- ३) प्रस्तावित जागेचे वापरात महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ व इतर अधिनियमान्वये प्रस्तावाखालील जागेच्या वापरात बदल होत असल्यास अथवा वापरात बदल करण्याचे नियोजित केल्यास.
- ४) महानगरपालिकेकडे सादर केलेल्या प्रस्तावात चुकीची माहिती व विधी प्राहयता नसलेली कागदपत्रे सादर केल्यास व प्रस्तावाच्या अनुषंगाने महानगरपालिकेची दिशाभूल केल्याचे निदर्शनास आल्यास या अधिनियमाचे कलम २५८ अन्वये कार्यवाही करण्यात येईल.



प्रस्तावित इमारतीमध्ये तळमजल्यावर स्टिल्ट (Stilt) प्रस्तावीत केले असल्यास स्टिल्टची उंची मंजूर बांधकाम नकाशाप्रमाणे ठेवण्यात यावी व या जागेचा वाहनतळासाठीच करण्यात यावा.

- २१) पर्यावरण विभागाकडील नाहरकत दाखला क्र. 21-368/06-1A-III/Govt. of India, दि. १६/११/२००६ नुसार आपणास १७२०००.०० चौ.मी. च्या मर्यादित सद्यस्थितीत बांधकाम करता येईल. उर्वरित बांधकाम क्षेत्रासाठी सुधारीत दाखला सादर करण्यात यावा.
- २२) मंजूर रेखांकनाच्या जागेत विद्यमान इमारत तोडण्याचे प्रस्तावीत केले असल्यास विद्यमान बांधकामक्षेत्र महानगरपालिकेकडून प्रमाणीत करून घेतल्यानंतर विद्यमान इमारत तोडून नवीन बांधकामास प्रारंभ करणे बंधनकारक आहे.
- २३) प्रस्तावातील इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नियमाप्रमाणे पूर्ण झालेल्या इमारतीस प्रथम वापर परवाना प्राप्त करून घेणे व तदनंतरच इमारतीचा वापरासाठी वापर करणे अनिवार्य आहे. महानगरपालिकेकडून वापर परवाना न घेता इमारतीचा वापर चालू असल्याचे निदर्शनास आल्यास वास्तुविशारद, विकासक व धारक यांच्यावर व्यक्तीशः कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
- २४) या मंजूरीची मुदत दि. ३१/१२/१० पासून दि. ३०/११/११ पर्यंत राहिल. तदनंतर महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे तरतुदीनुसार विहित कालावधीसाठी नूतनीकरण करण्यात येईल अन्यथा सदरची मंजूरी कायदेशीररीत्या आपोआप रद्द होईल.
- २५) सदरच्या आदेशातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याची जबाबदारी अर्जदार, वास्तुविशारद, विकासक, अधिकार पत्रधारक, बांधकामपर्यवेक्षक स्ट्रक्चरल अभियंता व धारक यांची राहिल.
- २६) जागेवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- २७) जमिनधारक / विकासकाने महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ नुसार आवश्यक असलेले अकृषिक परवानगी प्राप्त करणे बंधनकारक आहे. तसेच यापूर्वी प्राप्त अकृषिक परवानगीच्या अनुषंगाने सुधारीत / एकत्रित अकृषिक आदेश सादर करणे बंधनकारक राहिल.
- २८) बांधकाम साहित्य रस्त्यावर व सार्वजनिक ठि काणी ठेवता येणार नाही. याबाबतचे उल्लंघन झाल्यास महानगरपालिकेकडून आपणाविरुद्ध दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
- २९) प्रस्तावित इमारतीसाठी भोगवटा दाखल्यापूर्वी सौर उर्जा वरिल पाणी गरम करण्याची व्यवस्था (सोलार वॉटर हॉटिंग सिस्टीम) बसवून कार्यान्वीत करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३०) भोगवटा दाखल्यापूर्वी वृक्ष प्राधिकरणाकडील नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३१) मा. जिल्हाधिकारी, ठाणे यांचेकडील अकृषिक परवानगीच्या आदेशामधील अटीशर्तीची पूर्तता करणे आपणावर बंधनकारक राहिल.
- ३२) सदर जागेवर मंजूर नकाशा व्यतिरिक्त वाढीव बांधकाम केल्यास नळ कनेक्शन व लाईट कनेक्शन (संबंधीत विभागास कळवून) कापून टाकण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- ३३) सदर जागेच्या मालकीबाबत व न्यायालयात दावा प्रलंबीत नसल्याबाबत आपण प्रतिज्ञापत्र दि. १८/०८/२००७ रोजी दिलेले आहे. याबाबत काहीही विसंगती आढळून आल्यास दिलेली परवानगी रद्द करण्यात येईल.

..४..



मनपा/नर/३५६५/२०१०-११ दि. ३१/१२/२०१०



प्रस्तावित बांधकाम क्षेत्र
SALE COMPONENT

अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	अ	१०	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + ११	६२००४.७०
२	अ-१	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	५०१६.६६
३	अ-२	२	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	१२०३०.६६
४	अ-३	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	६४००.१५
५	अ-४	२	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	१४४३.३६
६	अ-५	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	६०३.९६
७	अ-६	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	१०२१६.१५
८	अ-७	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	४०५५.२६
९	अ-८	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	१२५५९.६२
१०	अ-९	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	५००४.६०
११	अ-१०	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + लिफ्ट + १०	७२५९.०४
१२	इमारत अकार ५, कॉर्पोरेट जवळ कारिगरी काल	१	लोअर, अप्पर बेसमेंट + पॉइंटिंग + १२ तळमजला	६५१३.०४ ६३५९.६१
एकूण				१५७७१४.३७ चौ.मी.

अ.क्र.	इमारतीचे नांव/प्रकार	संख्या	तळ + मजले	प्रस्तावित बांधकाम क्षेत्र चौ.मी.
१	आर-१	१	तळ + १६	५५२९.४०
२	आर-२	१	तळ + १७	६३५४.२३
३	आर-३	१	तळ + १७	७५७४.६६
४	आर-४	१	तळ + १७	७५७४.६६
५	आर-५	१	तळ + १७	१०१९.०७
६	आर-६	१	तळ + १७	६६६७.३७
७	आर-७	१	तळ + १६	३६५५.९५
८	आर-८	१	तळ + १९	३८२०.००
एकूण				५०२०२.७४ चौ.मी.

भाडेतेत्वावर देण्यात येणा-या सदनिकांची संख्या - ३००६

- ३४) यापुढीचे पत्र क्र. मनपा/नर/२६०४/२००९-१०, दि.१३/११/२००९ अन्वये देण्यात आलेली मंजूरी सध्याच्या मंजूरीनुसार सुयारीत करण्यात येत आहे.
- ३५) भविष्यात गरज भासल्यास अग्निशमन सल्लागार, महाराष्ट्र शासन यांचेकडून नाहरकत दाखला सादर करणे बंधनकारक राहिल.
- ३६) विकास योजना रस्त्याने वाढीत क्षेत्राचा नोंदणीकृत करारनाम्यासह मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या नावेचा निविदाद ७/१२ उतारा सादर करणे बंधनकारक राहिल. तसेच सुविधा क्षेत्र महानगरपालिकेचे नावे होण्यासाठी करारनामा नोंदणीकृत करून महानगरपालिकेस हस्तांतरीत करण्यात यावे.

मनपा/नर/३५६५/२०१०/११

दि. ३१/१२/२०१०

आयुक्त

मिरा भाईंदर महानगरपालिका

प्रत -
मा. महानगर आयुक्त
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA)
बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (प.), मुंबई

